

B. P. ED. SEM – III (CBCS) (2015 Course) : WINTER - 2018
SUBJECT- MEASUREMENT AND EVALUATION IN PHYSICAL EDUCATION

Day: Tuesday
Date: 23/10/2018

W-2018-0573

Time: 10.00 A.M. TO 01.00 P.M.
Max Marks: 60

N.B:

- 1) All questions are **COMPULSORY**.
 - 2) Figures to the right indicate **FULL** marks.
-

Q.1 Write the meaning of measurement and evaluation and explain the (12) importance of measurement and evaluation in physical education.

OR

Application of test, measurement and evaluation in physical education.

Q.2 Write the principal of evaluation in physical education. (12)

OR

Explain in detail Harvard step test.

Q.3 Explain the criteria of selection of good test in physical education (12)

OR

Russel- Lange Volleyball skill test.

Q.4 Write down the components of physical fitness. And explain following test in (12) detail.

- a) Bent Knee Sit up b) standing Broad Jump

OR

Explain in detail AAHPPEAR youth fitness test

Q.5 Write short notes (**ANY THREE**) (12)

- a) Sit and reach test
- b) Teacher made test
- c) Physical fitness Components
- d) Mc Donald soccer test
- e) Push- up

* * * * *

मराठी रुपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.१ मापन मुल्यामपनाचा अर्थ सांगा आणि मापन व मुल्यमापनाचे शारीरिक शिक्षणातील महत्त्व (१२) सविस्तरपणे सांगा.

किंवा

कसोटी, मापन व मुल्यमापनाचे शारीरिक शिक्षणातील उपाययोजना स्पष्ट करा.

प्र.२ शारीरिक शिक्षणामधील मुल्यमापनाची तत्वे सविस्तरपणे लिहा. (१२)

किंवा

हारवर्ड स्टेप कसोटीविषयी सविस्तर सांगा.

प्र.३ शारीरिक शिक्षणातील चांगल्या कसोटी निवडीचे निकष सांगा. (१२)

किंवा

रसेल लॉग यांची व्हॉलीबॉल कौशल्य चाचणी स्पष्ट करा.

प्र.४ शारीरिक तंदुरुस्तीचे घटक लिहा आणि खालील कसोट्या सविस्तर लिहा. (१२)
(अ) बॅट नि सिट अप (ब) जागेवर उभे राहून उडी मारणे

किंवा

ऑफर युवक सदृढता चाचणी सविस्तर स्पष्ट करा.

प्र.५ टिपा लिहा. (कोणतेही तीन) (१२)

- अ) सिट अॅण्ड रिच टेस्ट
- ब) शिक्षकनिर्मित कसोटी
- क) शारीरिक क्षमतेचे घटक
- ड) मॉकडोन्लाडची फुटबॉल कसोटी
- इ) पुश अप्स

* * *